

October 19, 2024

Department of Corporate Services BSE Limited, Mumbai 400001 The Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Mumbai 400051

Through: BSE Listing Centre

Through: NEAPS

Scrip code: 533273

Scrip Symbol: OBEROIRLTY

Debt: 973655

Sub: Newspaper advertisement w.r.t the financial results for Q2FY25

Dear Sir.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of the newspaper advertisement w.r.t the financial results for the quarter ended September 30, 2024.

The advertisements were published in Financial Express (all edition) and Loksatta (Mumbai).

Request you to kindly take note of the above and oblige.

Thanking you.

For Oberoi Realty Limited

Bhaskar Kshirsagar

Company Secretary

Encl: As above.

Presenting Partner

TEK

# Microsoft-OpenAl ties show signs of trouble

CADE METZ, MIKE ISAAC **& ERIN GRIFFITH** San Francisco, October 18

LAST FALL, SAM Altman, OpenAI's chief executive, asked his counterpart at Microsoft, Satya Nadella, if the tech giant would invest billions of dollars in the startup.

Microsoft had already pumped \$13 billion into OpenAI and Nadella was initially willing to keep the cash spigot flowing. But after OpenAI's board of directors briefly ousted Altman last November, Nadella and Microsoft reconsidered, according to four people familiar with the talks who spoke on the condition of anonymity.

Over the next few months, Microsoft wouldn't budge as OpenAI, which expects to lose \$5 billion this year, continued to ask for more money and more computing power to build and run its AI systems.

Altman once called OpenAI's partnership with Microsoft "the best bromance in tech," but ties between the companies have started to fray. Financial pressure on OpenAI, concern about its stability and disagreements between employees of the two companies have strained their fiveyear partnership, according to interviews with 19 people familiar with the relationship between the companies.

That tension demonstrates a key challenge for AI start-ups: They are dependent on the world's tech giants for money and computing power because those big companies control the massive cloud computing systems the small outfits need to develop AI.

No pairing displays this dynamic better than Microsoft and OpenAI, the maker of the ChatGPT chatbot. When OpenAI got its giant investment from Microsoft, it agreed to an exclusive deal to buy computing power from Microsoft and

SHARE HOLDER(S)

OBERO

Revenue from Operations

Paid up Equity Share Capital

Securities Premium Account

15 Interest service coverage ratio

Mumbai, October 18, 2024

Particulars

# **TOUGH TIMES AHEAD?**

■ Financial pressure on OpenAI, concern about its stability have strained their five-year partnership

OpenAl expects to lose \$5 billion this year Al startups are

dependent on tech giants for money & computing power



■ When OpenAl got its investment from Microsoft, it agreed to a deal to buy computing power from the latter

work closely with the tech giant

"We're deeply grateful for our partnership with Microsoft; the early big bet they took on us and the vast compute resources they've provided have been essential to our research breakthroughs, benefiting both companies greatly," Altman said in a statement. "We are excited and committed to pursuing our shared vision and achieving even greater things together far into the future."

Over the last year, OpenAI has been trying to renegotiate the deal to help it secure more computing power and reduce crushing expenses while Microsoft executives have grown concerned that their AI work is too dependent on OpenAI. Nadella has said privately that Altman's firing in November shocked and concerned him, according to five people with knowledge of his com-Since then, Microsoft has

started to hedge its bet on OpenAI. "We have continued to invest in OpenAI at many discrete points in the partnership," Scott, Microsoft's chief technology officer, said in a recent interview. "We are certainly the very largest investor of capital in them."

But in March, Microsoft paid at least \$650 million to hire most of the staff from Inflection, an OpenAI competitor.

tive and co-founder, Mustafa Suleyman, oversees a new Microsoft group that is working to build AI technologies for consumers based on OpenAI software. He is also the point person for Microsoft's long-term effort

to build technologies that could

replace what the company is

getting from OpenAI, according

to two people familiar with

Inflection's former chief execu-

Microsoft's plans. Some OpenAI executives and employees, including Altman, are angered that Suleyman is at Microsoft, according to five people familiar with the relationship between the two companies. Suleyman's team is part of a group of Microsoft engineers who work directly with employees at OpenAI. Dozens of Microsoft engineers work on-site at OpenAI's offices in San Francisco and use laptops provided by OpenAI that are set up to maintain the start-up's security protocols.

After Microsoft backed away from the discussions about additional funding, OpenAI was in a bind. It needed more cash to keep its operations going, and its executives chafed at the exclusivity of the contract. Over the past year, the AI company repeatedly tried to negotiate a lower cost and allow it to buy computing power from other companies, according to seven people familiar

with the discussions. —NYT

**OBEROI REALTY LIMITED** 

Registered Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Goregaon (E), Mumbai - 400 063, India

CIN: L45200MH1998PLC114818, E-mail ID: corporate@oberoirealty.com, Website: www.oberoirealty.com, Tel: +9122 6677 3333, Fax: +91 22 6677 3334

30/09/2024

Unaudited

1,31,989

77,998

77,998

58,944

58,931

36,360

15.55

Quarter ended

30/09/2023

Unaudited

1.21,741

59,680

59,680

45,676

45,606

36,360

12,84,211

3,35,775

12.56

12.56

5,710

0.26

0.77

7.76

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024



# **SCREEN UNVEILED**

Actor Shraddha Kapoor, ixigo's Suresh Bhutani, The Indian Express Entertainment Editor Jyoti Sharma Bawa and The Indian Express Group Executive Director Anant Goenka at the launch of Screen in Mumbai on Friday. SANKHADEEP BANERJEE

# Day of twists and turns as India hold on to hope

**SANDIP G** 

Bengaluru, October 18

THE DAY ENDED fittingly with one last twist. The light was fading, the spectators were hitting the exit door, the groundsmen were waiting on the edge of the boundary rope with their brooms, when Virat Kohli nicked behind off Glenn Phillips. He sought a futile review and as he staggered to the dressing room, the umpires called it a day. India had purred to 231 for three, a stoic resurrection though not yet a complete redemption, as they still trail New Zealand by 125 runs.

The Kohli departure maintained the delicate balance of the game. Had he remained unbeaten at stumps, India would have been content with their fightback, while New Zealand would have regretted letting the hosts claw back into the game, fully aware of the menace of India's spinners in the fourth innings.

As it stands, both teams would feel bittersweet at how the day unfolded. The audience, though, would feel the cold sweat of suspense crawling up

(Rs. in Lakh, except per share data

30/09/2023

Unaudited

2,12,738

1,02,129

1,02,129

77,842

77,745

36,360

12,84,211

3,35,775

21.41

21.41

5,710

0.26

0.73

6.64

Year ended

31/03/2024

Audited

4,49,579

2,46,688

2,46,688

1,92,660

1,92,517

36,360

10,64,845

2,83,236

13,84,441

2,49,522

52.99

52.99

5,710

0.18

0.93

8.48

Half Year ended

30/09/2024

Unaudited

2,72,505

1,55,275

1,55,275

1,17,395

1,17,371

36,360

14,79,998

2,08,026

32.29

32.29

5,710

0.14

1.86

14.28



Virat Kohli, Mohammed Siraj and teammates celebrate the dismissal of New Zealand's Tim Southee during the third day of the first Test match, in Bengaluru on Friday

their bodies.

Until the final act of the day, nothing had hassled Kohli or Sarfaraz Khan. The surface shed its fangs, and was now smiling runs at batsmen. All four Indian batsmen on show struck while the iron was hot, before the surface began to crumble and the spinners began to unpack their mischief. Rohit Sharma and Yashasvi Jaiswal spared no loose ball, while blunting the newball.

As New Zealand's seamers struggled to locate their lengths or coerce any movement off the surface, they began to err.

Rather than full balls deviating viciously, batsmen got boundary-scoring opportunities. Sharma crunched Matt Henry, the first innings hangman, for a brace of fours, before slapping Tim Southee through point. Jaiswal then took on William O'Rourke, caning him for a couple of fours.

A momentum swing could be sensed. Panicked, even though they had a big cushion, New Zealand commissioned the spinners, only for the rampaging Indian pair to relish. In a twinkle, India were 70 for no loss in 17

overs. But Ajaz Patel, the 10wicket Sultan of Wankhede, took them out to stall India. Tom Latham and Co discovered a fresh wave of energy. Little did they know that they would be without respite for the next couple of hours.

# Landing punches

**フレシナ** 

The crowd raised its decibel level and could anticipate something special.Acomeback of Eden Gardens proportions? The firstinnings deficit then was only 274. Here it was 356, even though the context was

markedly different. Orwere they witnessing a classic in the making? The pair kept batting uninhibitedly, hurtling past 150 and 200, and their own half-centuries. In an infrequent sight in this format, Kohli jinked down the track and hoisted Patel into nearby Church Street.

match seemed to take a drastic turn, as Phillips struck with what turned out to be the last ball of the day. But it was in sync with how the game had flowed throughout the day. In the morning, India snuck back in the game with four wick-

But then the mood of the

ets in the first hour, aided no less by Kiwi batsmen's indiscretion In the space of 30 runs, they lost four wickets when the surface reeked of runs. Then, India left Rachin Ravindra and Tim Southee off the hook. "It was a bit difficult to con-

trol the flow of runs because we were getting hammered even with our good deliveries. Also, there wasn't much turn as it had been a bit damp since yesterday and had gotten a bit hard. It's hard to generate spin if there are no rough patches," Kuldeep Yadav would list out the difficulties.

#### NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES Notice is hereby given that the following share certificate(s) issued by ICICI Bank Ltd

("the Company") are stated to have been lost or misplaced and the registered share holder(s) applied for issue of duplicate share certificate(s). REGISTERED CERT NO. DISTINCTIVE NO. EQUITY

Raju R	34746	14108811	14109225	415	
	Thank on their				
30990120	927841	5831044998	5831045038	41	
has/have a		The Control of the Co	certificate(s) shou	-00 	
n with all	supporting	documents with	n the Company	or Kfi	
	Selenium	Selenium Tower B, F	Selenium Tower B, Plot 31-32, Gach	with all supporting documents with the Company Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial 2. If no valid and legitimate claim is received within 15 d.	

the date of publication of this notice, the Company will proceed to issue duplicate share certificate(s) to the shareholder(s) listed above and no further claim would be entertained from any other person(s). Name of the shareholder Date : 19.10.2024 Raju Gandhi (Raju R

Place : Coimbatore as per Co. Records)

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period

Other equity (excluding revaluation reserve and securities premium account)


Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax and Share of Profit / (Loss) of joint ventures (net)

# ongcongc ओएनजीसी

**EOA & HPHT ASSET, KAKINADA (A.P.)** Expression of Interest (EOI)

EOA & HPHT Asset, Kakinada invites Expression of Interest (EOI) from reputed and experienced Agencies for carrying out Development and maintenance of green belt for one year at OGT, Mallavaram, ONGC Kakinada. Prospective vendors having required experience are requested to submit their profile along with details regarding past experiences as per the given format through e-mail to Konathala\_nagesh@ongc.co.in and Marothia\_naresh @ongc.co.in on or before 6th November, 2024. For further details and EOI document please visit website: http://tenders.ongc.co.in



RajCOMP Info Services Limited (RISL)

C-Block, 1st Floor, Yojana Bhawan, Tilak Marg, C-Scheme, Jaipur

Details can be seen on the websites http://risl.rajasthan.gov.in http://sppp.rajasthan.gov.in, http://doitc.rajasthan.gov.in. Bids are to be submitted rough http://eproc.rajasthan.gov.in **Managing Director, RIS** 

#### Gujarat State Petronet Limited Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188 Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Gujarat. Tel.: +91-79-23268500/700 Fax: +91-79-23238506 Website: www.gspcgroup.com

NOTICE INVITING TENDER Gujarat State Petronet Limited (GSPL) is currently operating more than 2700 Km of gas pipelines to facilitate gas transmission from supply points to demand centers

across Gujarat. GSPL invites bids from competent agencies for following requirement. Tender-1: Appointment of Contractor for Comprehensive Maintenance Services for Ahmedabad and Bharuch Base of GSPL Gas Grid Aforementioned tender shall be published online through n-Procure, and bids are

accepted through n-Procure (https://gspitender.nprocure.com/) only. Date of tender upload on n-Procure portal is 19-10-2024 @ 15.00 hrs. IST



### Franklin Templeton Mutual Fund Registered Office: One International Center, Tower 2, 12th and 13th Floor,

Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013 Tel. No: 022-67519100; Fax No.: 022-66391282 • Website: www.franklintempletonindia.com CIN: U67190MH1995PTC093356

# **PUBLIC CAUTION NOTICE**

This notice is being issued in public interest by Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (FTAMIL).

The general public are hereby cautioned that certain unknown individuals have created fake WhatsApp groups named as follows:

4 FTAM Wealth Group

(G11) Franklin Templeton stock pull

3 FTAM Wealth Group

M70 FTAM Investment Dreamer group A88 FTAM Stock Market Pioneer

(T-3) FTAM Strategic Stock Growth

(vii) M13 FTAM Stock exchange gro... (viii) (U-21) FTAM Wealth Freedom Exchange Center

(G8) Franklin Templeton Stock pull

FTAM (India) Customer...

76 FTAM Wealth

(xii) E12 FTAM Stock Club

B73 FTAM Stock Experts Group

45 FTAM Wealth Group 71FTAM(India)

Further, a fake Instagram account named franklintempleton 1 and fake mobile application named Ftam India has been created by fraudsters.

These individuals are fraudsters trying to mislead and cheat the general public by using the Franklin Templeton logo and name, falsely posing as employees of Franklin Templeton and providing misleading investment analysis & advice. We would like to bring to the notice of the public that Franklin Templeton Mutual Fund/FTAMIL is in no way associated with

these fake social media groups created by these fraudsters and we condemn such acts of defrauding. We advise the general public to stay vigilant of such scams and exercise due caution. Franklin Templeton Mutual Funds/FTAMIL shall not accept any responsibility or liability whatsoever for any loss that anyone may suffer or incur owing to any transactions made with such unknown individuals or agencies making false claims. Please be advised that investments in Franklin Templeton Mutual Fund can only be made through their OPAT (Official Point

of Acceptance of Transactions). For any inquiry you may visit our website at www.franklintempletonindia.com or visit any of our branches.

For any queries kindly reach out to us on our toll numbers 18002584255 / 18004254255 or write to us on service@franklintempleton.com.

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd.

(Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

**Authorized Signatory** 

financialexp.epapr.in

Date: October 18, 2024

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### 14,79,998 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 2,08,026 11 Earnings Per Share (EPS)\* (Face value of Rs.10 each) 16.21 2. Diluted 16.21 12 | Capital Redemption Reserve 5.710 13 Debt equity ratio 0.14 14 Debt service coverage ratio 2.22

Not annualised, except year end Basic and Diluted EPS

(after Exceptional and / or Extraordinary items)

(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

. The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 filed with the stock exchanges under regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified ("SEBI LODR"). The full format of the Unaudited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 are available on the Company's website at www.oberoirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at

2. At the Board Meeting held on October 18, 2024 the Board of Directors of the Company declared an 2nd interim dividend of Rs. 2 per equity share (20% of face value of equity share) for the financial year 2024-2025.

4.The Company has opted to report consolidated financial results pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The

3. For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to the above stock exchanges and can be accessed on their websites

standalone financial results are summarised below:

	- X:					
Particulars	Quarter ended		Half Year ended		Year ended	
	30/09/2024 Unaudited	30/09/2023 Unaudited	30/09/2024 Unaudited	30/09/2023 Unaudited	31/03/2024 Audited	
						Total revenue (including other income)
Profit before tax	61,453	42,323	1,22,129	70,254	1,88,649	
Profit after tax	46,385	31,271	92,313	52,492	1,47,729	

Vikas Obero Chairman & Managing Director

For and on behalf of the Board



# मूग, उडीद हमीभावापेक्षा कमी

## हरभरा व तुरीलाही सरकारी धोरणाचा फटका

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

**लातूर**: शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला प्राधान्य, निवडणुकीत मतांवर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार जी धोरणे राबवत आहे, त्यामुळे शेतकऱ्याला सतत आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे. मृग व उडीद या दोन्ही डाळवर्गीय पिकांचे हमीभाव वाढवलेले असले, तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने मूग व उडदाची विक्री होते आहे. मुगाचा हमीभाव ८ हजार ६८२ रुपये तर बाजारपेठेत ६ ते ८ हजार १०० रुपये भाव आहे. उडदाचा हमीभाव ७ हजार ४०० रुपये आहे, बाजारपेठेत ५ हजार ५०० ते ७ हजार ५०० भाव आहे. पावसाने मूग व उडदाच्या गुणवत्तेला फटका बसला. त्यामुळे बाजारपेठेत मिळणाऱ्या भावालाही त्याचा मोठा

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा

परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या

पाचवी आणि आठवीच्या

शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक

जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार येत्या ९ फेब्रुवारी रोजी

राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली

जाणार असून, विद्यार्थ्यांना नियमित

शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज

करता येणार आहे. परीक्षा

परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक

यांनी ही माहिती दिली. पाचवीसाठी

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार

प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय

शिंदे याच्या कथित पोलीस

चकमकीची न्यादंडाधिकाऱ्यांमार्फत

चौकशी सुरू असून या न्यायालयीन

चौकशीशी संबंधित कागदपत्रांच्या

मागणीसाठी वारंवार अर्ज करू

नका. हे न्यायालयीन कामकाजात

ढवळाढवळ करण्यासारखे आहे.

शुक्रवारी शिंदे याच्या कुटुंबीयांच्या

या न्यायालयीन चौकशीवर उच्च

न्यायालयही लक्ष ठेऊन आहे, असे

असतानाही याचिकाकर्ते एका

माहिती अधिकार कार्यकर्तासारखे


वकीलांना बजावले.

लोकसत्ता प्रतिनिधी

नोव्हेंबर महिन्यात भाव गडगडणार

सध्या तुरीचा हमीभाव सात हजार पाचशे रूपये व बाजारपेठेत ९.५०० इतका भाव आहे. मात्र, नवीन तूर नोव्हेंबर महिन्यापासून बाजारपेठेत दाखल होईल. त्यानंतर भाव गडगडू लागतील, अशी साधार भीती व्यक्त केली जात आहे. हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ६५० नवीन वर्षासाठी जाहीर केला आहे. बाजारपेठेत हरभन्याला सध्या ६ हजार ८०० रुपये भाव आहे. गतवर्षी हमीभाव ५ हजार ४४० रुपये होता, त्या आसपासच हरभरा विकला गेला; मात्र, त्यापूर्वी हमीभावापेक्षा आठशे रूपये कमी भावाने शेतकऱ्याला बाजारपेठेत हरभरा विकावा लागला. हरभन्याचे उत्पादन कमी झाले आहे, हे गृहीत धरून गेल्या वर्षभरापासून सरकारने वाटाणा आयात करणे सुरू केले आहे. २०१७ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाटाण्यावर पन्नास टक्के आयातशुल्क आकारण्यात आले होते. त्यामुळे वाटाणा आयात होतच नव्हता.

शेतकरीहिताचे 🕻 धोरण आवश्यक हरभऱ्याला अधिक भाव मिळण्यासाठी सरकारने वाटाणा आयात करण्याच्या धोरणात बदल केला पाहिजे तातडीने त्यावर निर्बंध लावले. तरच हरभरा उत्पादकांना अधिकचा भाव मिळेल. याच पद्धतीने तुरीच्या बाबतीतही धोरण ठरवण्याची गरज आहे. **- नितीन कलंत्री** डाळ उद्योजक,



ताण सहन करावा लागतो आहे. बाजारपेठेत पुढील महिन्यापासून

परीक्षा, आठवीसाठी पूर्वमाध्यमिक

शिष्यवत्ती परीक्षा घेतली जाते.

पाचवी आणि आठवीच्या

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवत्ती म्हणन

अनुक्रमे पाच हजार रुपये आणि

सात हजार रुपये देण्यात येतात.

पाचवी आणि आठवीसाठी ५०

गुणांची प्रथम भाषा, १०० गुणांची

गणिताची अशी एकूण १५०

गुणांची परीक्षा सकाळी अकरा ते

दुपारी साडेबारा या वेळेत होईल. तर

५० गुणांची तृतीय भाषा, १००

गुणांची बुद्धिमत्ता चाचणीसाठीची

१५० गुणांसाठीची परीक्षा दुपारी

विनाकारण विलंब होईल, असे

खडेबोल न्यायमूर्ती रेवती मोहिते-

डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज

चव्हाण यांच्या खंडपीठाने शिंदे

तत्पूर्वी, प्रत्येक कोठडीतील

मृत्यूची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत

चौकशी केली जाते. या प्रकरणाचा

तपास राज्य गुन्हे शाखेतर्फे केला

जात असला तरीही सर्व संबंधित

न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात

आल्याची माहिती महाधिवक्ता

बिरेंद्र सराफ यांनी मागील

सुनावणीच्या वेळी न्यायालयाला

दिली होती. त्यानुसार, चौकशी

करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर

चौकशीसाठी

कुटुंबीयांचे वकील

कटारनवरे यांना सुनावले.

दोन ते साडेतीन या वेळेत होईल.

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती

परीक्षा ९ फेब्रुवारीला

नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत

न्यायालयीन कामकाजात

ढवळाढवळ करू नका

नवीन तूर यायला सुरू होईल. हरभऱ्याचा पेरा सुरू होईल; मात्र, सरकारच्या धोरणामुळे तूर व हरभऱ्याचे भावही पडण्याची भीती बाजारपेठेत व्यक्त केली जात आहे. जानेवारी महिन्यापासून तुरीच्या आयातीवर निर्बंध नाहीत. जानेवारी ते सप्टेंबर २४ साडेसात लाख टन तूर परदेशातून आयात करण्यात

आली. डिसेंबरअखेरपर्यंत पाच लाख टन आणखी आयात होण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत तुरीला सध्या हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळत असला, तरी नवीन तूर जेव्हा बाजारपेठेत येईल तेव्हा सरकारच्या धोरणामुळे हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याच्या पदरात पडेल, अशी स्थिती आहे.

# संस्कृततज्ज्ञ, 'शारदा ज्ञानपीठम्'चे पं. वसंतराव गाडगीळ यांचे निधन

पणे: संस्कतचा प्रचार आणि प्रसार या ध्येयासाठी जीवनभर कार्यरत असलेले



वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. गाडगीळ यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंदु धर्मशास्त्राचे अभ्यासक असलेल्या गाडगीळ यांनी ऋषीपंचमीला व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतला होता. त्यांनी काही वर्षे पत्रकारितादेखील केली. 'शारदा' या मासिकाचे ते संस्थापक-संपादक होते. त्यांनी काही पुस्तकांचे लेखन

आणि प्रकाशन केले होते. डॉ. ग. बा. पळसुले यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनगाथा असलेले महाकाव्य 'वैनायकम' हा त्यांपैकी महत्त्वाचा ग्रंथ भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाचे गाडगीळ माजी अध्यक्ष होते.

सोरटी सोमनाथच्या सोमेश्वराची

प्राणप्रतिष्ठा भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते १९५२ मध्ये झाली. त्या वेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या पुढाकाराने तरुण वयातील वसंतराव गाडगीळ स्वयंसेवकाची भूमिका देण्यात आली होती. पौराहित्य करणाऱ्या अनेक विद्वान ब्रह्मवुंदांच्या बरोबरीनेच महावस्त्र आणि दक्षिणा प्रदान करून तर्कतीर्थांनी गाडगीळ यांना सन्मानित केले होते. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याची पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल

महेंद्र वैद्य

मानद्-सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी

घेतली होती.

स्टेट बँक ऑफ इंडिया एम्लॉईज् (एम्. एस्. पटेल) को-ऑप.

केडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई.

स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा बिल्डिंग, तिसरा मजला

मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३.

सर्व सभासदांना सूचना देण्यात येते की, स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज्

(एम्.एस्.पटेल) को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबईची, विशेष सर्वसाधारण सभा

मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता, विट्ठल चव्हाण

सभागृह, सहयोग, १३/१४ अ, सेक्टर नं ५, डी. वाय. पाटील हॉस्पिटल जवळ

नेरुळ, नवी मुंबई - ४०० ७०६, येथे आयोजित करण्यात आली असून सर्व सभासदांना

उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे. नोटीस सोसायटीच्या संकेत स्थळावर

www.sbimspatel.com ਕ सोसायटीच्या ਜੀਂਟणीकत कार्यालयात प्रदर्शित करण्यात

(इलेक्टॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारची एक वैज्ञानिक सोसायटी) सी-डीएसी नॉलेज पार्क नं. १, जुना मद्रास रोड, बायअप्पानहाल्ली, बँगलोर-५६० ०३८.

फोन : +९१-८०-२५०९३४००

स्वारस्याची अभिव्यक्ती मागविणारी सूचना

ईओआय नं. : C-DAC (KP)/ EOI-TOT/ 2024-2025

सी-डीएसी बँगलोर येथे स्थापन झालेले "चीपआयएन सेंटर" देशभरात

स्वदेशी स्टार्टअप्स, एमएसएमई'ज व शिक्षणाकरिता चीप डिझाईन व

फॅब्रीकेशन सेवांमध्ये प्रवेशाच्या तरतुदीकरिता वन स्टॉप केंद्रीकृत असलेले

केंद्रस्थान म्हणून सेवा देते. "चीपआयएन सेंटर" डीएलआय कार्यक्रमाचा

एक भाग म्हणून, डिझाईन इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत

स्टार्टअप्स व एमएसएमई'जकरिता एमपीडब्लू प्रोटोटायपिंग, पॅकेजिंग,

पोस्ट-सिलिकॉन व्हॅलिडेशन व अधिक यासारख्या सेवा देण्याकरिता

नामिकासूचीसाठी पात्र सेवा-पुरवठाकारांकडून अर्ज मागवीत आहेत.

अधिक तपशील व अर्ज करण्याकरिता, कृपया भेट द्यावी :

https://eprocure.gov.in/ eprocure/app

https://www.cdac.in यावरील टेंडर/ ईओआय सेक्शन.

डिझाईन लिंक्ड

आली आहे. सभेस येताना बँकेचे ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.

१८ ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

'सवाई गंधर्व

भीमसेन महोत्सव

१८ डिसेंबरपासन

संकुलात रंगणार आहे.

जाहीर केल्या. महोत्सवाचे यंदा प्रतिष्ठापनेचे ७० वे वर्ष असून हा महोत्सव जाहीर सूचना

दस्तऐवज हा दि. २९ जून २००६ रोजीचा सुधारित विकास करार हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेड अमीन ग्रुप हॉटेल्स लिमिटेड, आर्मसेस इंजिनिय गयकेट लिमिटेड, पेलिकन इन्केस्टमेंट प्रायके पुणे: गायन, वादन आणि नृत्य लिमिटेड, सीझन ॲपेरेल्स प्रायव्हेट लिमिटेड अशा संगीताचा त्रिवेणी आनंद झांथो फार्मास्यूटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड देणारा 'सवाई गंधर्व भीमसेन औशिम सॉफट प्रायव्हेट लिमिटेड, लील महोत्सव' १८ डिसेंबरपासून स्कॉटिश लेस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी डिझाईन क्रिएशन्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड म्हण् पाच दिवस मुकुंदनगर येथील ओळखले जाणारे) आणि रॉकफोर्ट इस्टे महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात अंमला आणला गेला आहे जे सीरियल क्रमांव आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात आणि ते चकीने ठेवले गेले आहे आणि शोधत येणाऱ्या व शास्त्रीय संगीताच्या येत नाही कोणत्याही व्यक्ति/ व्यक्तिंला सापडले त्यांनी ते रॉकफोर्ट इस्टेट डेव्हलप क्षेत्रात मान्यता असलेल्या सवाई गयव्हेट लिमिटेडला लीला बाग, अंधेरी कुल गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०० तारखा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शक्रवारी

> रॉकफोर्ट इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड करिता सही/-

करण्याची विनंती केली जाते.

केतन शिवप्रसाद दानक

#### जाहीर सूचना

एस. कामत यांच्या नावे असलेले ३२५ भागांसाठी भाग प्रमाणपत्र क्र. १३२ धारण केलेला विशिष्ट क्र. २३७८९३४२ ते २३७८९६६६, फोलियो क्र. ०००१६२ असून ते हरवले/गहाळ झाले आहेत आणि कंपनीकडे त्याच्य ऐवजी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. नमूद समभागांक कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींचा दावा/ दावे असला/ असल्यास त्यांनी सदः सूचना प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत कंपनीचे आरटीए लिंक इनटाइम् इंडिया प्रा. लि. सी १०१, एम्बसी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळ (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ यांच्याकडे सादर करावेत. धारकाचे नाव व्यंकटेश एस कामत.

ठिकाण : मुंबई दिनांक : १९.१०.२०२४

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, माइंड ट्री लिमिटेडच्या नोंदीमध्ये व्यंकटेश

सीए (सीएए) नं. ४५/एमबी/२०२४ सीपी (सीएए) नं. १८०/एमबी/२०२४ कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबतीत आणि

प्रपत्र क्र. एनसीएलटी. ३ए

दी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई बेंच, कोर्ट II मध्ये

कंपनी अधिनियम, २०१३ ची कलमे २३० ते २३२, ५२, ६६ यांसोबत वाचावयाचे कलम २३४ व अन्य लागू उपबंध यांच्या बाबतीत

इॅल्लीबर्टन इंडिया ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) बरोबरील हॅल्लीबर्टन ऑफशोअ

सर्व्हिसेस, इन्क. (हस्तांतरक कंपनी) व त्यांचे आपापले भागधारक यांच्या एकत्रीकरण आणि व्यवस्थ समावेशनद्वारा विलीनीकरण) योजनेबाबतीत. अर्जदार कंपनी

हॅल्लीबर्टन इंडिया ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड

हॅल्लीबर्टन ऑफशोअर सर्व्हिसेस, इन्क

हस्तांतरिती कंपर्न ..बिगर-अर्जदार कंपनी

त्राज्य विश्वासार अर्थित स्वास्त्र प्रायक्षेट लिमिटेड (सीआयएन: यू११२०२एमएच२०१६ एफटीसी२८८४३७), कंपनी अधिनयम, २०१३ अंतर्गत स्थापन केलेली आणि युनिट ने ६०४ सहावा मजला, सॅटेलाइट गझिबो इस्ट विंग गुरु हरगोविंदजी मार्ग, एजी लिंक रोड, अंधेरी पूर्व मुंबई, महाराष्ट्र ४०००९३, भारत

..विनंती अर्जदार कंपनी/हस्तांतरिती कंपनं विनंतीअर्जाची सचना

हॅल्लीबर्टन इंडिया ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) बरोबर हॅल्लीबर्टन ऑफशोअ सर्व्हिसेस इन्क. (हस्तांतरक कंपनी) व त्यांचे आपापले भागधारक यांचे एकत्रीकरण आणि व्यवस्थ समावेशनद्वारा विलीनीकरण) योजना संमत करण्यासाठी १९.०९.२०२४ रोजी विनंतीअर्जदार कंपनी . दी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई यांच्यासमोर कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') कलमे २३० ते २३२, ५२, ६६ याँसोबत वाचावयाचे कलम २३४ चे उपबंध व अधिनियमाचे अन कोणतेही लागु उपबंध यांनुसार विनंतीअर्ज सादर केला आहे आणि ३०.०९.२०२४ दिनांकित आदेशानुसार माननीय न्यायाधिकरणाने विनंतीअर्ज दाखल करून घेताना ११.११.२०२४ रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई (कोर्ट नं. II) यांच्यासमोर सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. चार विनंतीअर्जाला पृष्टी देऊँ इच्छिणाऱ्या किंवा विरोध करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने आपले नाव व पत्ता यांसह स्वत: किंवा आपल्या ॲडव्होकेटने स्वाक्षरी केलेली आपल्या उद्देशाची सूचन विनंतीअर्जदाराच्या ॲडव्होकेटकडे उशिरात उशिरा म्हणजे विनंतीअर्जाच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेपर्वी किमान दोन दिवस अगोदर पोहचेल अञारीतीने पाठवावी. त्यांना विनंतीअर्जाल विरोध करावयाचा असेल तर विरोधाची कारणे किंवा आपल्या शपथपत्राची प्रत अशा सूचनेबरोबर साद

करावी. कोणत्याही व्यक्तीला या विनंतीअर्जाची प्रत पाहिजे असेल तर त्यासाठी विहित आकार प्रदा

श्रेयस पटेल

विनंतीअर्जदार कंपनीचे ॲडकोकेत १३३, जहांगीर बिल्डिंग, तिसरा मजला, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

# मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड

E-Tender No. MRVC-1001622024-STORES

मुंबई रेलवे विकास कॉर्पोरेशन लि. ज्यांचे कॉर्पोरेट कार्यालय दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन

इमारत, मुंबई-४०००२० येथे आहे, यांचे द्वारे "P Way items - CMS Crossing, Switches, TWSEJ" साठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत. निविदाचे तपशील आणि निविदा दस्तावेज ई-प्रोक्योरमेंट वेबसाइट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहेत। पूर्ण भरलेली ई-निविदा वेबसाईट वर जमा करण्याची शेवटची तारीख 05.11.2024 रोजी 11:00 वा. पर्यंत आहे. शुद्धीपत्र, जर असेल, तर ते फक्त वैबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल

https://mrvc.indianrailways.gov.in

#### सार्वजनिक सूचनेसाठी शुद्धीपत्र

ातीशचंद्र मेहता. (iii) बिपिनचंद्र हिम्मतलाल मेहता. (iv) बिना अविनाश मेहता. (v) नम्रता अविना ता, आणि (vi) उन्नती अविनाश मेहता (यापुढे एकत्रितपणे **"मालक"** म्हणून संबोधले जाते) यां भर्षकाची चौकशी करण्यासाठी लोकसत्ता वत्तपत्रामध्ये दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सार्वजि पुचना प्रकाशित करण्यात आली आहे **("पुर्वीची सार्वजनिक सुचना")**.

गद्वारे जनतेला सचना देण्यात येत आहे की मालमत्तेची उत्तरेकडील चर्तःसीमेच्या दिशेला सीटीएस क्रमांव ४४२ ची जमीन आहे आणि सर्व्हें क्रमांक ६१ हिस्सा क्रमांक ९बी संबंधित नवीन सीटीएस क्रमांक ४४४बी धारक शेतजिमनीचे क्षेत्रफळ मोजमापीत १,२३१.२० चौरस मिटर्स इतके आहे. पुण्तिसाठी, मालमत्तेचे संप् वर्णन याखाली दिलेल्या अनुसूचीमध्ये देण्यात आले आहे (यापुढे, या सार्वजिनक सूचनेच्या तसेच पुर्वीच सार्वजिनक सुचनेच्या उद्देशासाठी, **"मालमत्ता"** म्हणून संदर्भित)

रिवली, गांव बोरिवली मधील (i) सर्व्हे क्रमांक ६२ हिस्सा क्रमांक ५ए/१ धारक मोजमापीत ३२६. त्मांक ४४८ए धारक मोजमापीत ३८८१९ चौरस मिटर्स किंवा त्याआसपास असलेली एकण ७१४३ गौरस मिटर्स किंवा त्याआसपास असलेली शेतजमिन; (ii) सर्व्हें क्रमांक ६१ हिस्सा क्रमांक ९बी संब विन सीटीएस क्रमांक ४४४बी धारक मोजमापीत १.२३१.२० चौरस मिटर्स किंवा त्याआसपास असर ातजिमन; (iii) सर्व्हे क्रमांक ६२ हिस्सा क्रमांक ६बी संबंधित सीटीएस क्रमांक ४४७/१ धारक मोजमा २३१ ७० चौरस मिटर्स किंवा त्याआसपास असलेली शेतजमिन: आणि (iv) सर्व्हे क्रमांक ६२ हिस् रोतजिमन, या जिमनीचा सर्व तो तुकडा आणि खंड तसेच या जिमनीवर तळमजला आणि वरील च गजल्यांचा समावेश असलेली "हिम्मत नगर" म्हणून ओळखल्या जाणा—या भाडेतत्वाच्या इमारतीसही गलमत्तेमध्ये समाविष्ट असेलेल्या जिमनीच्या चर्तुं:सीमा खालिलप्रमाणे आहेत:

: सीटीएस क्रमांक ४४१, ४४४ए, ४४५ आणि ४४६ ची अंशत: मालमत्ता पर्वेकडे वा त्या दिशेला श्चिमेकडे वा त्या दिशेला : सीटीएस क्रमांक ४५१, ४५० आणि ४४३ ची मालमत्ता अंशत: मालमत्त त्तरेकडे वा त्या दिशेला : सीटीएस क्रमांक ४४२ ची मालमत्ता

दक्षिणेकडे वा त्या दिशेला : सीटीएस क्रमांक ४४७/३ ची मालमत्ता खैतान ॲन्ड कंपनी करीत आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२४

### महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

केंद्र क्र. १, १३ वा मजला, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४०० ००५. दुरध्वनी: ०२२-२२१६ ३९६४/ २२१६ ३९६५ ई-मेल

#### जाहिरात क्रमांक.:४०/२०२४ जाहीर सूचना

महाराष्ट्रातील स्व-वापरासाठी निर्माण करण्यात आलेल्या विजेचे उपयोगकर्ते आणि मुक्त प्रवेश ग्राहक यांनी आ.व. २०१४-१५ ते २०१९-२० मध्ये केलेल्या नूतनशील <u>ऊर्जा खरेदी बंधनाच्या लक्ष्यांकाच्या पूर्ततेच्या पडताळणीसाठीच्या</u> कार्यवाहीसंबंधी अभिप्राय मागविण्याबाबत

नूतनशील ऊर्जा खरेदीचे बंधन (आरपीओ), त्याचे पालन व नूतनशील ऊर्जा प्रमाणपत्न चौकटीचे कार्यान्वयन विनियम, २०१० (आरपीओ विनियम २०१०) आणि आरपीओ विनियम, २०१६ मधील तरतुर्दीनुसार, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (आयोग) राज्यातील स्व वापरासाठी निर्माण करण्यात आलेल्या विजेचे उपयोगकर्ते आणि मुक्त प्रवेश ग्राहुक यांनी नृतनशील ऊर्जा खरेदी बंधनाच्या लक्ष्यांकाच्या केलेल्या पूर्ततेची पडताळणी वार्षिक तत्त्वावर करीत असतो. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) ने सादर केलेल्या माहितीच्या आधारे, आयोगाने, खालील प्रकरणांमध्ये आर्थिक वर्ष २०१४-१५ ते आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी कार्यवाही सुरु केली आहे आणि संबंधित स्व वापरासाठी निर्माण करण्यात आलेल्या विजेचे उपयोगकर्ते (सीपीपी) आणि मक्त प्रवेश ग्राहक यांना आर्थिक वर्ष २०१४-१५ ते आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठीच्या आरपीओं लक्ष्यांकांच्या पूर्ततेची तपशीलवार माहिती आयोगास देण्याचे निर्देश

आयोग, महाऊर्जाने सादर केलेला अहवाल आणि बंधन असलेल्या व्यक्ति/संस्थांचा (एन्टीटीज्) प्रतिसाद यांच्या आधारावर तयार केलेल्या एकत्रित आरपीओ विवरणपत्नावर (जे आयोगाच्या www.merc.gov.in या संकेत स्थळावर उतरवृन घेण्याजोग्या स्वरुपात उपलबध आहे) जनतेकडून अभिप्राय, सचना आणि/किंवा हरकती लेखी मागवित आहे. स्व वापरासाठी निर्माण करण्यात आलेल्या विजेचे उपयोगकर्ते आणि मुक्त प्रवेश ग्राहक यांनी नतनशील ऊर्जा खरेदीच्या बंधनाच्या लक्ष्यांकाच्या केलेल्या पर्ततेच्या पडताळणीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खाली दिलेल्या वेळापलकाप्रमाणे ई सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतीही वेगळी सचना देण्यात येणार नाही.

	अनु. क्र	तपशील	प्रकरण क्र.	सुनावणीचा दिनांक	वेळ
	१	स्व-वापरासाठी निर्माण करण्यात आलेल्या विजेच्या उपयोगकत्यांनी (सीपीपी) आ.व. २०१४-१५ ते २०१९-२० मध्ये केलेल्या नृतनशील ऊर्जा खरेदी बंधनाच्या लक्ष्यांकाच्या पूर्ततेची पडताळणी	१/एसएम/२०२४	३ डिसेंबर, २०२४	सकाळी १०.३०
	<b>ર</b>	मुक्त प्रवेश ग्राहकांनी आ.व. २०१४-१५ ते २०१९-२० मध्ये केलेल्या नृतनशील ऊर्जा खरेदी बंधनाच्या लक्ष्यांकाच्या पूर्ततेची पडताळणी	२/एसएम/२०२४	३ डिसेंबर, २०२४	

प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीर सचनेच्या संबंधात. इच्छक व्यक्तिना आयोगाच्या (www.merc.gov.in/e-public-consultation) या संकेत स्थळावरील 'E-public consultation' या टॅबढ़ारे त्यांच्या सचना/हरकती इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये लेखी अपलोड करता येतील. या टॅबचा वापर करण्यात कोणतीही अडचण आल्यास, संबंधित व्यक्ती कामकाजाच्या सर्व दिवसांमध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० या दरम्यान मोबाईल क्र. ८९२८०७१५२२२ वर किंवा suggestions@merc.gov.in या ई मेल आयडीवर संपर्क साधू शकतात.

E-Public Consultation टॅववर सूचना आणि हरकती अपलोड केलेल्या व्यक्तीस त्याच्या निवेदनाची छापील प्रत दाखल करण्याची आवश्यकता नाही, ज्या व्यक्तीला डलेक्टॉनिक माध्यमांचा वापर करणे शक्य नाही त्यांनी त्यांच्या सूचना आणि हरकतींची छापील प्रत सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांना १३ वा मजला, केंद्र क्र. १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई ४००००५ यांना या पत्त्यावर पाठवावी. अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे दाखल करण्यात आलेल्या सूचना/हरकती विचारात घेण्यात येणार नाहीत. वरीलप्रमाणे अभिप्राय/सचना सादर पाठविणाऱ्या प्रेषक/आक्षेपकाला त्याचे म्हणणे ई जाहीर सनावणीमध्ये

व्यक्तिशः मांडावयाचे असल्यास त्याने/तिने सूचना/हरकती दाखल करताना तसे ठिकाणासह विशेषत्वाने नमूद करावे. अशा प्रकारणी, वैध ई मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य राहील. जाहीर ई-जन सुनावणीत भाग घेणाऱ्या सर्व व्यक्ती आयोगाने दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी जारी केलेल्या

'आयोगासमोर याचिकेच्या ई सुनावणीसाठी अनुसरावयाची परिचालनात्मक कार्यपध्दती आणि प्रोटोकॉल' वरील कार्यप्रणाली निर्देशांचे पालन करतील. आयोग, आपल्या स्वेच्छानिर्णयानुसार, अशा प्रेषक/आक्षेपकाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या ई जाहीर सुनावणीमध्ये त्याचे म्हणणे मांडण्याची परवानगी देईल, त्यासाठी कोणतीही वेगळी सचना देण्यात येणार नाही. दिनांक २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी किंवा त्याआधी प्राप्त झालेले सर्व अभिप्राय, सचना आणि/किंवा हरकती

बंधन असलेल्या एन्टीटीजच्या संबंधातील आदेशांना अंतिम स्वरुप देण्याआधी आयोगाकडून विचारात दिनांक: १९ ऑक्टोबर, २०२४ (डॉ. राजेंद्र गं. आंबेकर)

सचिव, मविनिआ



SI. Particulars

https://chips-dli.gov.in/

cbc 06113/12/0001/2425

https://cdac.in

### **OBEROI REALTY LIMITED**

Registered Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Goregaon (E), Mumbai - 400 063, India CIN: L45200MH1998PLC114818. E-mail ID: corporate@oberoirealty.com. Website: www.oberoirealty.com Tel: +9122 6677 3333, Fax: +91 22 6677 3334

करून निम्नस्वाक्षरीकारांकडन ती मिळवता येईल.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024 (Rs. in Lakh, except per share data)

١٠	- and and	Quarter ended		riali real ellueu		rear ended
No.		30/09/2024	30/09/2023	30/09/2024	30/09/2023	31/03/2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from Operations	1,31,989	1,21,741	2,72,505	2,12,738	4,49,579
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	77,998	59,680	1,55,275	1,02,129	2,46,688
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	77,998	59,680	1,55,275	1,02,129	2,46,688
4	Net Profit / (Loss) for the period after tax and Share of Profit / (Loss) of joint ventures (net) (after Exceptional and / or Extraordinary items)	58,944	45,676	1,17,395	77,842	1,92,660
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	58,931	45,606	1,17,371	77,745	1,92,517
6	Paid up Equity Share Capital	36,360	36,360	36,360	36,360	36,360
7	Other equity (excluding revaluation reserve and securities premium account)					10,64,845
8	Securities Premium Account					2,83,236
9	Net worth	14,79,998	12,84,211	14,79,998	12,84,211	13,84,441
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,08,026	3,35,775	2,08,026	3,35,775	2,49,522
11	Earnings Per Share (EPS)* (Face value of Rs.10 each)  1. Basic  2. Diluted	16.21 16.21	12.56 12.56	32.29 32.29	21.41 21.41	52.99 52.99
12	Capital Redemption Reserve	5,710	5,710	5,710	5,710	5,710
13	Debt equity ratio	0.14	0.26	0.14	0.26	0.18
14	Debt service coverage ratio	2.22	0.77	1.86	0.73	0.93
15	Interest service coverage ratio	15.55	7.76	14.28	6.64	8.48
1						

Not annualised, except year end Basic and Diluted EPS

Mumbai, October 18, 2024

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 filed with the stock exchanges under regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified ("SEBI LODR"). The full format of the Unaudited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 are available on the Company's website at www.oberoirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at

2. At the Board Meeting held on October 18, 2024 the Board of Directors of the Company declared an 2nd interim dividend of Rs. 2 per equity share (20% of face value of equity share)

3. For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to the above stock exchanges and can be accessed on their websites 4.The Company has opted to report consolidated financial results pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The

Half Year ended Year ended Quarter ended 30/09/2024 30/09/2023 30/09/2023 31/03/2024 30/09/2024 Unaudited Unaudited Unaudited Audited

1,60,388 3,62,020 Total revenue (including other income) 1,04,731 95,640 2,25,816 Profit before tax 61 453 42 323 1,22,129 70 254 1 88 649 1,47,729 Profit after tax 46.385 31,271 52,492 For and on behalf of the Board

Chairman & Managing Director

#### अक्षरशः दबून जातील,' असे मत शिक्षक आणि ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी मांडले. ते म्हणाले, 'यामुळे गणित विषय शिकायला, शिकवायला वेळ अपुरा पडेल. राज्यात दोन शिक्षकी शाळांची संख्या अर्ध्याहन अधिक आहे. तेथील शिक्षकांवरील आणखी वाढेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना राज्याने भाषिक न्यूनगंडातून बाहेर पडायला हवे. शिक्षण हा सामाईक सुचीतील विषय

शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी म्हणाल्या, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासाचा ताण कमी

असून, राज्याने असा निर्णय घेऊ

काय कमी आहे? 'सीबीएसई'ची पाठ्यक्रम पद्धती व वेळापत्रक स्वीकारून राज्य मंडळाचे अस्तित्व संपवायचे आहे का?' 'शिक्षण हक्क कायद्यानुसार अपेक्षित अध्ययननिष्पत्ती प्राप्त न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुटीत उपचारात्मक वर्ग घेण्याची तरतद केलेली आहे. दहा वर्षे होऊनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. आता सीबीएसईच्या सगळ्याच गोष्टी स्वीकारल्यावर राज्याचे वेगळे अस्तित्व राहणार नाही,' याकडे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. अ. ल. देशमुख यांनी लक्ष वेधले.

वारंवार अर्ज करून न्यायालयीन सादर केलेली कागदपत्रे आणि चौकशी संबंधित न्यायालयाचे कामकाजात ढवळाढवळ करत निरीक्षण देण्याची विनंती शिंदे याच्या आहेत. त्यांच्या अशा वर्तनामुळे कुटुंबीयांच्या वतीने कटारनवरे यांनी कामकाजात अडथळा निर्माण न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. होऊन परिणामी खटल्यालाही राज्याचे स्वतंत्र शैक्षणिक अस्तित्व संपवायचे आहे का? कोणतीही भाषा शिकणे, साक्षर कौशल्यविकास, मुलांच्या होणे ही बालकांसाठी कठीण गोष्ट आवडीनुसार शिक्षणावर भर देण्यात असते. मराठी शाळेत पहिलीत आलेला आहे. मात्र, आता आलेली मुले वर्षअखेर प्रयत्नपूर्वक प्राथमिक स्तरावर हिंदी विषय मराठी वाचायला, लिहायला समाविष्ट करणे अनावश्यक आणि शिकतात. इंग्रजी भाषा शिकवली अनाकलनीय आहे. दोन भाषांचे जाते आहेच. त्यात आणखी तिसरी शिक्षण घेतले जात असताना, हिंदी भाषा शिकवायला सरुवात आणखी एक भाषा समाविष्ट करून केल्यास शैक्षणिक भाराखाली मुलांवरील ताण वाढणार आहे.' 'गिनिपिग' बनवलेली बिचारी मुले 'सीबीएसई'प्रमाणे अभ्यासक्रम व वेळापत्रक करण्याच्या तरतुदीबाबत त्या म्हणाल्या, 'राज्य मंडळात शिकृन अनेक मुले शास्त्रज्ञ, शिक्षक, उद्योजक, अगदी मंत्रीही झाले आहेत. मग राज्य मंडळात